

यशवंत इन हाऊस

YASHWANT IN HOUSE

• फलटण जि. सातारा. • वर्ष ११ वे • अंक: ११ वा • नोव्हेंबर २०२१ • पृष्ठ १६ • किंमत : रूपये ५/-

सलग ९ वर्षे लेखापरिक्षण वर्ग



पाणी घालतो तुळशीला वंदन करतो पांडुरंगाला
सुखी ठेवा सर्वाना..!

तुलसी विवाहाच्या आणि कार्तिकी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा..!


आपली बँक यशवंत बँक...

अंतरवा


१) मुखपृष्ठ | २) कोरोना जागृती | ३) मनाचे श्लोक | ४/५) धन्वंतरी जयंती | ६) संविधान दिन | ७) प्रवास | ८/९) कथा
१०) सक्सेस स्टोरी | ११/१२/१३) क्षणचित्रे | १४) आवाहन संकल्पपूर्तीचे | १५) बँक वैशिष्ट्ये | १६) जाहीरात



न घाबरता.. जागरूक राह्या.. सामना करुया..!



कोरोना व्हायरस



नोंव्हेल करोना विषाणूने होणाऱ्या कोविड-19 या आजाराची महत्त्वाची लक्षणे :



1 सर्दी, ताप,
डोकेदुखी



2 कोरडा खोकला
घसा तीव्र दुखणे



3 श्वास घ्यायला
त्रास होणे

आपण करोना विषाणू बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो आहे असा संशय असल्यास
खालील गोष्टींचा अवलंब करावा :



वारंवार आपले हात साबण व
पाणी वापरून स्वच्छ धुवा.



शिंकताना व खोकताना
नाकावर व तोंडावर
रुमाल धरा.



ज्या व्यक्तींमध्ये सर्दी, ताप, डोकेदुखी,
कोरडा खाकला, घसा तीव्र दुखणे,
श्वासनाचा त्रास अशी लक्षणे
दिसत असतील त्यांच्या पासून
किमान 3 फूट दूर रहा.



विषाणू बाधित संशयितांनी
पुढील 14 दिवसांसाठी
सर्व लोकांशी संपर्क टाळा
व वेगळ्या खोलीत रहा.



मास्कचा वापर करा.



कुठेही गर्दी करू नका.

नागरिकांनी
ध्यावयाची
काळजी.

- कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरू नका. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- कोरोना विषाणूची बाधा झालेला रुग्ण पूर्ण बरा होवू शकतो.
- सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे टाळा. अनावश्यक प्रवास टाळावा.
- अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका.


आपणास वरील लक्षणे दिसून आली तर त्वरीत आपल्या जवळच्या
आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधा किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधा :

टोल फ्री क्र. : 104

राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र. : 020-26127394

राष्ट्रीय कॉल सेंटर क्र. : 011-23978046





समर्थ रामदास स्वामी रचित

॥ मनाचे श्लोक ॥

समर्थांच्या मते माणसाने दुसऱ्याला उपदेश करण्यापेक्षा स्वतः सुधारणे, स्वतःमध्ये बदल घडवून आणणे आणि इतरांना मदत करावी. जीवन आनंदाने कसे जगावे आणि सर्वांशी प्रेमाने कसे वागावे याची कला शिकविणारा ग्रंथ म्हणजे मनाचे श्लोक होय. समर्थ रामदास रचित

“मनाचे श्लोक” अर्थासहित मालिका - भाग १५

जय जय रघुवीर समर्थ ।

श्लोक क्र. ७१

ज्याचेनि नामें महादोष जाती ।
ज्याचेनि नामें गती पाविजेती ।
ज्याचेनि नामें घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥

ज्याच्या नामस्मरणामुळे मोठमोठे दोष नाहीसे होतात, ज्याच्या नामस्मरणामुळे उत्तम गती प्राप्त होते आणि ज्याच्या नामस्मरणामुळे पुण्यसंचय होतो, त्या रामाचे पहाटेचे वेळी ध्यान करावे.

श्लोक क्र. ७२

न वेचे कदा ग्रंथिचें अर्थ कांहीं ।
मुखें नाम उच्चारितां कष्ट नाहीं ।
महां घोर संसार शत्रू जिणावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥

भगवंताचे नाम घेण्यास पदरचा पैसा खर्च होत नाही. मुखातून नाम घेण्यास कष्ट पडत नाहीत. म्हणून संसाररूपी भयंकर शत्रूला नामस्मरणाने जिंकावे. यासाठी प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे.

श्लोक क्र. ७३

देहेदंडणेचें महां दुःख आहे ।
महां दुःख तें नाम घेतां न राहे ।
सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥

अनेक प्रकारच्या साधना करण्यामध्ये देहाला मोठे दुःख भोगावे लागते नाम घेण्यामध्ये तसे दुःख भोगावे लागत नाही. प्रत्यक्ष शंकर प्रभू रामाचे चिंतन करतो, म्हणून प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे.

श्लोक क्र. ७४

बहूतांपरी संकटें साधनाचीं ।
व्रतें दान उद्यापनें तें धनाची ।
दिनाचा दयाळू मनीं आठवावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥

भगवंताच्या प्राप्तीसाठी काही साधन करावयाचे म्हटले तर फार अडचणी असतात. व्रते, दाने, उद्यापने करावयाची म्हटली तर पैसा लागतो. म्हणून दीनांचा दयाळू असलेल्या रामाचे स्मरण मनात करावे. पहाटेच्यावेळी मनात रामाचे चिंतन करावे. त्याला काही लागत नाही.

श्लोक क्र. ७५

समस्तामर्धें सार साचार आहे ।
कळेंना तरी सर्व शोधून पाहें ।
जिवा संशयो वाळुगा तो तजावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥

ईश्वर-प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये नाम-स्मरण हे खरोखर श्रेष्ठ साधन आहे. हे जर पटत नसेल, तर सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये पाहावे. श्रुती, स्मृती, पुराण संतांची वचने या सर्वांमध्ये नाम-स्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. मनामधला अयोग्य संशय काढून टाकावा व पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे.



९ नोव्हेंबर - धन्वंतरी जयंती (राष्ट्रीय आयुर्वेद दिन)

धनत्रयोदशीचे दीपावलीत एक वेगळे महत्त्व आहे. कारण, याच दिवशी धन्वंतरी जयंती असते. धन्वंतरी म्हणजे वैद्यांचा देव, एवढेच सर्वांना माहित असते. पण, त्याहून अधिक माहिती आजच्या लेखातून करून घेऊया...

सण म्हणजे आनंदाचे क्षण. भारतामध्ये विविध प्रांतांनुसार वेगवेगळे सण साजरे केले जातात. काही मोजकेच सण संपूर्ण भारतात एकत्र साजरे होतात, त्यातील महत्त्वाचा एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी ही गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेपासून सुरू होते आणि भाऊबीजेला संपते. दिवाळी म्हणजेच सणांची राणी. दिवाळीसाठी सर्वच उत्साही असतात. वातावरणातही आनंद, उत्साह आणि जल्लोष असतो. आसमांतात ही नवनिर्मितीची चाहूल दिसू लागते. नवचैतन्य, सकारात्मकतेच्या ऊर्जेची जणू बरसातच दिवाळीत होते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. गोपूजन, लक्ष्मीपूजन ते बंधू-भगिनीचं नाते जोपासणे इ. सर्व गोष्टी या सहा दिवसांच्या आनंदोत्सवात साजऱ्या केल्या जातात. प्राचीन भारतात अनेकविध विद्याशाखा उत्तमरित्या प्रगत होत्या. त्यातीलच आयुर्वेद हे वैद्यकशास्त्र. जसे हल्ली सर्व गोष्टींचे पुरावे द्यावे लागतात, संशोधन करावे लागते आणि तेव्हाच ते मान्य केले जाते. तसेच प्राचीन काळी एखादी गोष्ट धर्माशी किंवा व्रत-वैकल्याशी जोडली गेली, तर सामान्यांपर्यंत ती रुजविणे सोपे होई. म्हणूनच विविध सणांमधील पदार्थ हे त्या-त्या ऋतूला गरजेचे असतात. उदा. संक्रांतीतील तीळगूळ, गुढीपाडव्यावेळी कडुनिंबाचे पान खाणे, रामनवमीचा सुंठवडा इ. याचप्रमाणे धन्वंतरीबद्दलचेही वैशिष्ट्य आहे. चार वेदांमधील अथर्ववेदाचा उपांग म्हणजे आयुर्वेद. अथर्ववेदात एकूण सहा हजार ९७७ सूत्र आहेत, जी ७३१ सुक्तांमध्ये विभागलेली आहेत. आयुर्वेदाची उत्पत्ती 'ब्रह्मस्मृति' म्हणजेच ब्रह्माचे पुनःस्मरण (माहित नसलेल्याचेच स्मरण होते) केले. याचा अर्थ



आयुर्वेदकालातीत आहे. वेदांमधून प्राचीन वैद्यकशास्त्राचे काही पुरावे सापडतात. उदा. ऋग्वेदात असे उल्लेख सापडतात की, ज्यात राणी विषपाला हिला

कृत्रिम पाय प्रत्यारोपित केला. अश्विनी कुमार, ज्यांना देवतांचे वैद्य मानले जाते, त्यांनी वेळोवेळी अनेकांचे अंधत्व व कुब्जत्व दूर केले. याचे उल्लेख ऋग्वेदात सापडतात. असा कालातीत आयुर्वेदही केवळ

औषधोपचार पद्धती नसून स्वस्थ आणि दीर्घायुष्यासाठीचे शास्त्र आहे. आयुर्वेदाचे प्रयोजनसुद्धा असेच आहे. 'स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं च। म्हणजेच, स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण हे पहिले कर्तव्य आहे, मनुष्य आजारी पडू नये (preventive medicine) यासाठीचे विविध उपाय आणि योग्य जीवनपद्धती सांगितली आहे. यानंतरचे प्रयोजन म्हणजे आतुर (आजारी) व्यक्तीचे आजार/विकारांचे प्रश्न करणे, ते दूर करणे. आयुर्वेद पृथ्वीवर कसा आला, कसा आणला गेला, याबद्दल 'आयुर्वेदावतरण' यात सांगितले आहे. भागवत पुराणात विष्णूचा अवतार म्हणून धन्वंतरीचा उल्लेख आहे. समुद्रमंथनाच्या वेळेस मेरू (मंदार) पर्वताचे वासुकीची रवी करून मंथन केले तेव्हा १४ रत्न बाहेर पडली. त्यात अमृतकलश घेऊन भगवान धन्वंतरी प्रगटले. ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः। सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलि मंभोजनेत्र'॥ कालाम्भोदोज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्य'। वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलील'॥ या प्रार्थनेमध्ये धन्वंतरीचे वर्णन आहे. मागील दोन हातांमध्ये शंख व चक्र आणि पुढील दोन हातांमध्ये जलौका (जळू) आणि अमृतकलश आहे. पीतांबर नेसून जगकल्याणासाठी, सर्वांना आजारांपासून मुक्त करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतरले. धन्वंतरीचे प्रगटीकरण समुद्रातून (जलीय तत्त्वातून) झाल्यामुळे त्यांना 'अब्ज देवता' ही म्हटले जाते. ब्रह्माने एक लक्ष श्लोकांमध्ये आयुर्वेदाचे स्मरण केले. त्यांनी दक्ष प्रजापतिला तो शिकवला.



पुढे अश्विनी कुमार, इंद्र आणि धन्वंतरी यांनी त्याचे ग्रहण केले. धन्वंतरींनी आयुर्वेदाचे वर्गीकरण आठ विभागांत केले (म्हणून 'अष्टांग आयुर्वेद') त्यामुळे ते अध्ययनास सोपे झाले. प्राचीन काळातील ऋषी बुद्धीने तल्लख आणि निष्णात होते. त्यांनी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संमेलन हिमालयाच्या पायथ्यापाशी भरवले. यात आत्रेयऋषी, काश्यपऋषी, धन्वंतरी, दिवोदास इ. होते. आत्रेयांनी कायचिकित्सा (Medicine) काश्यपांनी स्त्रीरोग आणि बालरोग व धन्वंतरींनी शल्यचिकित्सा (Surgery) यात नैपुण्य प्राप्त केले. धन्वंतरीकडून दिवोदासांनी नंतर त्यांच्याकडून सुश्रुतांनी व अन्य सात शिष्यांनी हे ज्ञान आत्मगत केले. आत्रेयऋषींनी त्यांच्या सहा शिष्यांना आयुर्वेद शिकविला. ही गुरु-शिष्य परंपरा पुढे चालू राहिली. आजही सुश्रुत संहिता व चरक संहिता यांचा आयुर्वेदस्नातक अभ्यासतात यांचा बृहत त्रयीमध्ये (तीन महत्त्वाच्या संहिता) समावेश होतो. जसजसे युग बदलत गेले, तसतसे आध्यात्मिक अंगाचा दृष्टिकोन बदलून शास्त्रीय दृष्टिकोन येऊ लागला. कलियुगात हल्लीच्या काळात शास्त्रीय आधारावर

आयुर्वेद आजही सिद्ध करता येतो. हळदीचा रक्तस्राव थांबविणे हा गुण आजही बघायला मिळतो. जळवांचा अशुद्ध रक्त काढणे, जेथे अवरोध (block) आहे तो काढणे यासाठी आजही उपयोग होतो. विविध भस्मांचा औषधी कल्पांमधील वापर Nano TechnologyZo आज ही सिद्ध करता येतो. भारताने जगाला तत्त्वज्ञान दिलेच आहे. त्याचबरोबर 'योग' आणि 'आयुर्वेद' ही दोन शास्त्रेही भारतानेच जगासमोर आणली आहेत. जसे २१ जून हा 'जागतिक योग दिन' म्हणून साजरा केला जातो, त्याच धर्तीवर 'आयुष' (Ministry of - ayush) द्वारा धनत्रयोदशीला म्हणजे धन्वंतरी जयंतीच्या दिवशी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' सन २०१६ पासून साजरा केला जातो. जनसामान्यांसाठी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतूने दरवर्षी एक संकल्पना ठरवली जाते. "-yurveda In public Health' या पद्धतीने आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केल्याने, शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे शक्य होईल. तुम्हा सर्वांना सुख-समृद्धी आणि आरोग्य लाभो, ही धन्वंतरीचरणी प्रार्थना...

★ ★ ★

माहे नोव्हेंबर दिनविशेष

०५ नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन

०८ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन

०९ नोव्हेंबर - धन्वंतरी दिन

१० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन

११ नोव्हेंबर - राष्ट्रीय शिक्षण दिन

१४ नोव्हेंबर - राष्ट्रीय बाल दिन दिन

१४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन

१९ नोव्हेंबर - महिला उद्योजकता दिन

२० नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय बाल दिन

२६ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला

मानवी हक्क संरक्षण दिन

२६ नोव्हेंबर - भारतीय संविधान दिन




२६ नोव्हेंबर - संविधान दिन

संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसूदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसूदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.

संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.



प्रवास...!



खरंतर आयुष्य हा एक प्रवास असतो. या प्रवासात प्रत्येकाच पोहोचण्याच ठिकाण वेगळं असतं अगदी! म्हणून शेवट पर्यंत कुणीतरी आपली सोबत करेल हा निव्वळ गैरसमज! शेवट पर्यंत कुणी सोबत नसणार म्हणून एकटं चालत राहणं सुद्धा अयोग्यच. या प्रवासात आपली माणसं असणं खुप महत्वाचं. चांगल्या माणसांमुळे आपला प्रवास हा आनंददायी होत असतो. अगदी मैत्री जमवावी, आनंदाची उधळण करावी, मात्र कुणातही अडकून जाऊ नये अथवा हा प्रवास खडतर होऊन जाईल. गर्दीत राहुनही अलिप्त राहण्याची कला प्रत्येकाला जमायलाच हवी. आपल्याला ह्या प्रवासात भेटलेला प्रत्येक व्यक्ती त्याचं ठिकाण येईल तेव्हा निघून जाणारं हे सत्य सहज स्वीकारलं तर दुःखी होण्याचं

कारण उरतच नाही. आपल्या प्रत्येक अडचणीत कुणीतरी आपल्याला सावरेल ही अपेक्षा करणं सुद्धा दुबळेपणाचं ! त्यापेक्षा स्वतःला खंबीर बनवलं तर ? आत्यंतिक गरज असेल तर मदत मागण्यात गैर नाही पण कायम आधार शोधत राहिलो तर निकामी होऊ आपण. आपली दिशा आपणच शोधणं यातच खरं समाधान. एकदा स्वतःच्या आत डोकावून पाहिलं तर आपलंच प्रतिबिंब दिसतं त्याच्याशी करावी मैत्री कारण स्वतःची सोबत शेवटपर्यंत असणार हे खात्रीशीर ! ऊन, वादळ, पाऊस, कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना करू शकणारं खंबीर मन आपल्याकडे असायला हवं.



सकाळ

यशवंत बँकेने जपली सामाजिक बांधिलकी

कोरोनात पोरक्या झालेल्या कुटुंबांच्या घरी पोचवला दिवाळी फराळ

कऱ्हाड, ता. ४ : कोरोनाच्या संकटात अनेकांच्या घरातील कर्ती माणसं गेली. त्यामुळे ती कुटुंबे पोरकी झाली आहेत.

दिवाळीला त्या कुटुंबाचे अश्रू पुसून त्यांना पाठबळ देण्याचे आणि त्यांच्या घरी दिवाळी फराळ पोचवण्याचे काम सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्या संकल्पनेतून यशवंत बँकेने केले आहे. कोरोना संकट दोन वर्षांपासून आले आहे. या संकटात पहिल्या टप्प्यात रूग्णांचे मोठे हाल झाले. त्या वेळी लस उपलब्ध नसल्याने केवळ एकमेकांचा संपर्क टाळणे एवढाच उपाय होता. त्यामुळे अनेक जण दुरावले गेले, अनेकांना बेड मिळाला नाही, अनेकांची मोठी गैरसोय झाली. हा आजार एवढा भयंकर होता, की या संकटात जवळ जाऊन कोणीही एकमेकांना मदतही करायला तयार नव्हते. त्यामुळे

कोरोनात अनेक कुटुंबातील कर्ती माणसं गेली. त्यांच्या घरी यंदा दिवाळी साजरी होणार नव्हती. त्यामुळे आम्ही यशवंत बँकेमार्फत दिवाळी पोचवण्याचा उपक्रम राबवला. त्यातून मोठे समाधान मिळाले. - शेखर चरेगांवकर, अध्यक्ष, यशवंत बँक.

कोरोनाने अनेक कुटुंबातील कर्ती माणसे हिरावून नेली. त्यामुळे अनेक कुटुंबे पोरकी झाली आहेत. त्या

कुटुंबासमोर उदरनिर्वाहासह सर्वच प्रकारचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा कुटुंबाची माहिती घेऊन त्यांना आधार देण्याचे काम या दिवाळीच्या सणात करण्याचा संकल्प श्री. चरेगांवकर यांनी केला. त्याला शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगांवकर, यशवंत बँकेच्या मुख्य अधिकारी वैशाली मोकाशी यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी तडीस नेण्याचा विडा उचलला. त्यानुसार बँकेकडून माहिती जमा करण्यात आली. त्यानंतर त्यांना दिवाळी फराळ आणि अन्य वस्तू देण्याचे नियोजन केले. त्यानुसार सामाजिक बांधिलकीतून दिवाळीलाच त्यांना फराळ आणि वस्तू देण्यात आल्या. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले.



कथा - “टकटक”

लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट पुर्णपणे वाचा. खरोखर सकारात्मकतेचे अप्रतिम उदाहरण आहे.

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेषाच, याउलट कावळ्याचं घर शेणाचं होतं. एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळ्याच घर होत शेणाच, ते गेले पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जावं बर? एवढ्यात त्याला आठवलं,

चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड!' चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते'. थोडावेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली 'चिऊताई, चिऊताई, दार उघड ! 'चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला झोपवते' इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध -

चिमणीचे सगळे काम आटोपले. ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, अरेच्य्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत.' तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली.

मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-

पावडर करण्यातही नाही. कारण एव्हाना तिला सवय झाली होती. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीचा तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं...

अनेक दिवस उलटले. चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला. तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय!

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिळ्ळांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?'

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली, 'तुला राग नाही आला माझा?'

कावळा : का यावा ?

चिमणी : मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून ?

कावळा : छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती. माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला



साथ देणं किंवा तुझ्या विश्वात 'ला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वतःच वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच . तुझ्या विश्वापासून दूर.

चिमणी : मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.

कावळा : चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची. मलाही दाखवली त्याने आणि बघ . आज मी किती आनंदी आहे माझ्या 'घरट्यात' माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये' चिमणी निःशब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -

- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल क्षणाचाही विलंब न करता. चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली

आपल्या घरट्याकडे...

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बखराहिलं नव्हतं. आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.

- म्हणजे? म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात. त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही, म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो

मथांब मला जरा करिअर करू दे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय थांब मला काम आहे ... थांब मला विश्रांती घ्यायची आहे ... थांब जरा मला आता .' आणि मग ही जंत्री वाढतच जाते. त्यांची सहन शक्ती संपते ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा, आपण फार एकटे झालेले असतो.... !! आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?

मला कोणाचीच गरज नाही, हा अहंपणा बाळगु नका. वेळीच 'टकटक' ऐकायला शिका. वेळ प्रत्येकाची येते.

तुमचीच काऊ...

★ ★ ★



“ यश मिळवण्यासाठी जैवठी
मैहनत करावी लागते त्यापैक्षा
दुष्पट मैहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते ”





मी पंकज मुरलीधर कोकीळ, रा.शिवनगर, वय - ३६ वर्ष, शिक्षण १२ वी पास. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी सन २००५ साली या व्यवसायात आलो. व्यवसायाचा काहीच अनुभव नव्हता. व्यवसाय महिलांशी संबंधित असल्याने बोलण्याचे, वागण्याचे दडपण मनावर होते. पण वडिलांचा आशीर्वाद आणि कुटुंबाची साथ यामुळे सर्व व्यवस्थित होत गेले.

व्यवसाय वाढीची फार इच्छा होती, पण भांडवलाचा प्रश्न होता. भांडवल देणार कोण, कर्ज काढले तर जामीनदार राहणार कोण ? असे प्रश्न होते. खाजगी माध्यमातून पैसे घेतले तर ते परवडणारे होते. त्यातून खर्च भागवून हातात काहीही उरत नव्हते. आई आणि दोन बहिणींची जबाबदारी माझ्यावर असल्याने कौटुंबिक ताण हा होताच. कालांतराने बहिणींची लग्ने झाली.

माझ्या लग्नानंतर माझ्या पत्नीची साथ मला व्यवसायात मिळू लागली. एकमेकांच्या चर्चेने व्यवसाय वाढीच्या कल्पना येवू लागल्या. यादरम्यान आमचे परिचित श्री.वसंत कदम साहेब यांनी आम्हास मार्गदर्शन करून पिग्मी चालू करण्यास सांगितले. पिग्मी चालू करून आम्ही ती हळूहळू वाढवत गेलो. सुरुवातीस पिग्मीवर सन २०१८ साली यशवंत बँकेकडून रु.२५,०००/- कर्ज घेवून व्यवसायातील भांडवल वाढविले. व्यवसाय वाढत गेला. सन २०१९ साली बँकेने आम्हास रुपये ५०,०००/- कर्ज दिले. कर्जाची परतफेड वेळेत केली. व्यवसाय वाढीच्या नवीन कल्पना सुचू लागल्या. यातच बँकेने आम्हास आमची परतफेड व व्यवसायाची पद्धत पाहून रुपये १,००,०००/- चे कर्ज दिले. कमीत कमी कागदपत्रे, अधिकारी व स्टाफ चे नम्र बोलणे, सर्व ग्राहकांना समान सेवा व व्यवहाराबद्दल सर्व माहिती देवून पारदर्शकता या गोष्टी आम्हास फारच आवडल्या. बँकेचे आणि आमचे कौटुंबिक नाते जुळले.

कर्ज घेतले आणि काही महिन्यातच कोरोनाचे

संकट आले. व्यवसाय बंद झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची असा मोठा प्रश्न निर्माण झाला. पण या कठीण परिस्थितीत बँकेने आम्हास समजून घेतले, वसुलीचा तगादा न लावता सवलत दिली. खाते एनपीए जावू देता फक्त थोडी थोडी रक्कम भरत रहा असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे ही कर्ज आम्ही थोडे उशिरा का होईना नील केले. आम्ही पुन्हा बँकेकडे सन २०२१ मध्ये रु.१,२५,०००/- ची मागणी केली असता बँकेने कोणताही विलंब न लावता कर्ज मंजूर केले.

आज रोजी आमच्या दुकानात काच बांगडी, प्लेन व डिझाईन बेन्टेक्स बांगडी, ज्वेलरी, होजिअरी, स्टेशनरी - कटलरी आणि थोड्या प्रमाणात आता किराणा माल देखील उपलब्ध केला आहे. आमच्या दुकानात येणारा ग्राहक हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. ग्राहक आमच्यावर नव्हे तर आम्ही ग्राहकावर अवलंबून आहे. ग्राहक येणे हे आमचे भाग्य आहे, तर ग्राहकाची सेवा करणे हे आमचे कार्य आहे.

आमच्यासाठी यशवंत बँक हे आमची उमेद आहे. हे ही कर्ज वेळेत भरून आम्ही आमची पत आणखी वाढवणार, कारण यशवंत बँकेमुळेच आमची समाजातील पत वाढली आहे. कर्जाच्या परतफेडीबरोबरच मी दरमहा आरडी चालू केली आहे. त्याचाही मला फार फायदा होतो. मला आनंद आहे कि, मी यशवंत बँकेचा ग्राहक आहे. म्हणूनच आम्ही अभिमानाने म्हणतो, आपली बँक, दि यशवंत बँक...!



* क्षणचित्रे *

बँकेच्या सातारा शाखेचा ९ वा वर्धापनदिन शनिवार, १६ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्साहात संपन्न झाला. बँकेचे सभासद-ग्राहक श्री.अजित व सौ. पूजा स्वामी, सातारा यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. सभासद व ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.



* क्षणचित्रे *

सातारा शाखेच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, १६ ऑक्टोबर रोजी 'व्यापारी ग्राहक मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. बँकेचे अध्यक्ष मा. शेखर चरेगांवकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बँकेतील गुंतवणूक सर्वात सुरक्षित असून बँकेच्या विविध योजना व सामाजिक उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी उपस्थितांना करून दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा सल्लागार श्री. दिलीप कासट यांनी केले. आभार सल्लागार श्री. अनिल काटदरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक रुपेश कुंभार यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक व व्यापारी बंधू-भगिनी उपस्थित होते. कोरोनाच्या परिस्थितीत जाहीर कार्यक्रम करण्यास सूट मिळाल्याने उत्साहाचे वातावरण यावेळी होते. सातारा शाखेतील शाखा व्यवस्थापक, अधिकारी सेवक वर्गाने वर्धापनदिन व ग्राहक मेळाव्याचे उत्तम व्यवस्थापन केले होते.



क्षणचित्रे

प्रतिवर्षाप्रमाणे बँकेतील लक्ष्मीपूजन गुरुवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. श्री.संग्राम व सौ.वैशाली मोकाशी यांच्या हस्ते लक्ष्मी-कुबेर पूजन करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष मा.शेखर चरेगांवकर व सर्व अधिकारी-सेवक वर्ग उपस्थित होते.



* आवाहन संकल्पपूर्तीचे *

* आवाहन संकल्पपूर्तीचे *

संकल्प २५

कोटी ठेव संकलनाचा



आपली गुंतवणूक यशवंत बँकेत करून या संकल्पपूर्तीत सहभागी व्हावे, ही विनंती.

आपली गुंतवणूक सुरक्षितता केवळ बँकेतच !

आपली बँक, यशवंत बँक..!

Bank Details For NEFT / RTGS

Beneficiary Name - The Yashwant Co-Op Bank Ltd., Phaltan
Bank Name - HDFC Bank Ltd.
Branch - Phaltan
IFSC Code - HDFC0002104
Account No. - 21040380000010

बँकेतील आपला प्रत्येक रूपया सुरक्षित, कारण कुटुंबातील प्रत्येकाला आहे आता रूपये ५ लाखांचे ठेव विमा संरक्षण.



मा. शेखर चरेगांवकर
अध्यक्ष, दि यशवंत बँक लि., फलटण

अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेस भेट द्या.



दि यशवंत को-ऑप. बँक लि., फलटण

शाखा फलटण डॉ. आंबेडकर चौक, फलटण ☎ 8408802022 www.yashwantbank.com	शाखा कराड चावडी चौक, कराड ☎ 7875558491 admin@yashwantbank.com	शाखा सातारा तांदुळआळी, सातारा ☎ 9049633555
--	--	--

संकल्प २५ कोटी ठेव संकलनाचा

अभियाना अंतर्गत
पत्रसंस्थांसाठी खास, जादा लाभाची ठेव योजना

यशवंत 5 प्लस

व्याजदर
८.५०%

गुंतवणूक प्रती
संस्थां फक्त
रु.५ लाख

मुदत
१५ महिने

योजना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच मर्यादित.

बँकेतील आपला प्रत्येक रूपया सुरक्षित, कारण इथे प्रत्येक व्यक्ती व संस्थेला आहे. आता रूपये ५ लाखांचे विमा संरक्षण, आपणही आपल्या संस्थेची गुंतवणूक, यशवंत बँकेत करून या संकल्पपूर्तीत सहभागी व्हावे, ही विनंती.



शेखर चरेगांवकर
अध्यक्ष, यशवंत बँक

Bank Details For NEFT / RTGS

Beneficiary Name - The Yashwant Co-Op Bank Ltd., Phaltan
Bank Name - HDFC Bank Ltd.
Branch - Phaltan
IFSC Code - HDFC0002104
Account No. - 21040380000010

१ वर्षे सातत्याने ऑडीट वर्ग 'अ' असणारी आपली बँक, यशवंत बँक.



दि यशवंत को-ऑप. बँक लि., फलटण

श्रीराम मंदीरवरील अजून
आजचा पत्रसंस्था संरक्षण अजून
प्रत्येक ठेव संरक्षण घेऊ या.

शाखा फलटण
डॉ. आंबेडकर चौक, फलटण
☎ (०२१६६) २२०५२०
मोबा. ८४०८८०२०२२

शाखा कराड
चावडी चौक, कराड
☎ (०२१६४) २२७४६७
मोबा. ७८७५५५८४९९

शाखा सातारा
तांदुळआळी, सातारा
☎ (०२१६२) २२९४६७
मोबा. ९०४९६३३५५५

Email : yashwantbankkarad.com Website : yashwantbankkarad.com

स्वराज्य ७५ संजीवनी ठेव योजना

लसीकरण झालेल्या नागरीकांसाठी खास योजना

१३ महिने मुदतीसाठी

१ लस घेतलेल्या नागरीकांसाठी

व्याजदर
८.२५%
(द.सा.द.रो)

२ लस घेतलेल्या नागरीकांसाठी

व्याजदर
८.५०%
(द.सा.द.रो)

लस न घेतलेल्या नागरीकांसाठी

व्याजदर
८.००%
(द.सा.द.रो)

दि यशवंत को-ऑप. बँक लि., फलटण

शाखा फलटण डॉ. आंबेडकर चौक, फलटण ☎ (०२१६६) २२०५२० मोबा. ८४०८८०२०२२	शाखा कराड चावडी चौक, कराड ☎ (०२१६४) २२७४६७ मोबा. ७८७५५५८४९९	शाखा सातारा तांदुळआळी, सातारा ☎ (०२१६२) २२९४६७ मोबा. ९०४९६३३५५५
--	--	--



बँक वैशिष्ट्ये - ठेवीचे व कर्जाचे व्याजदर

दि यशवंत को-ऑप बँक लि; फलटण बँकेची वैशिष्ट्ये

- बँक असल्याने प्रत्येक ठेवीदारास रु. ५ लाखांचे ठेव विमा संरक्षण...
- सर्वात कमी सुट्या असणारी सहकारी बँक...
- कराड शाखेत सकाळी ९ ते रात्री ९ तर सातारा व फलटण शाखेत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत कॅश सुविधा देणारी बँक...
- कोरोना विषाणू काळातही कॅश देण्यावर कोणतीही मर्यादा नाही...
- बचत गटांना केवळ अर्थसाहाय्य नव्हे तर प्रशिक्षण देणारी बँक...
- राष्ट्रीय महिला कोषकडून निधी घेणारी राज्यातील पहिली बँक...
- रिकरिंग ठेव खात्यावर (R.D) मिळणाऱ्या रकमेइतके अपघाती विमा संरक्षण देणारी एकमेव बँक...
- मधुमित्र ठेव योजनेत डायबेटिक ग्राहकांना दरमहा मोफत तपासणी...
- ग्रीन फ्युचर ठेव योजनेत ७५० वृक्षांची लागवड व यशस्वी संगोपन...
- यशवंत महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम सलग १० वर्षे संपन्न...
- बँकेचे तज्ञ व निस्वार्थी संचालन मंडळ...
- व्यवस्थापन खर्च अत्यंत अल्प प्रमाणात ठेवणारी बँक...
- सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम...
- प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत अग्रेसर होवून मदत कार्य करणारी बँक...

आपली बँक... यशवंत बँक

फलटण	कराड	सातारा
८४०८८०२०२२	७८७५५५८४९९	९०४९६३३५५५

* ग्राहक सेवा हाच आमचा विभाग नसून स्वभावच आहे. *

बँकेचे ठेवीवरील व्याज दर

अ. नं.	ठेव प्रकार	मुदत	व्याजदर
१	सेव्हिंग ठेव		४.००%
२	स्पेशल सेव्हिंग ठेव		६.५०%
३	चिरंजीव से. ठेव		४.००%
४	पिप्पी ठेव		२.५०%
५	सुपर फ्लेक्सी ठेव		५.७५%
६	अल्प मुदत	किमान १५ दिवस ते ९० दिवस	६.००%
७	अल्प मुदत	९१ दिवस ते १८० दिवस	६.२५%
८	अल्प मुदत	१८१ दिवस ते ३६४ दिवस	६.७५%
९	मध्यम मुदत	१ वर्षे	७.७५%
१०	मध्यम मुदत	१३ महिने ते २४ महिने	८.००%
११	मध्यम मुदत	२५ महिने ते ६० महिने	८.२५%
१२	मासिक व्याज योजना	३ वर्षे व पुढे	८.५०%
१३	मधुमित्र योजना	३ वर्षे व पुढे	८.५०%
१४	सखी ठेव योजना	६०० दिवस	८.५०%
१५	आधार (ज्येष्ठ नागरीक)	३ ते ५ वर्षे	८.५०%
१६	दामदुपट ठेव	८ वर्षे	
१७	दामदीडपट ठेव	४ वर्षे २ महिने	

* ज्येष्ठ नागरीक व सर्व ग्राहकांसाठी सारखाच व्याज दर राहिल.
रिकरिंग ठेव प्रकारामध्ये व्याज दर पूर्वीप्रमाणेच राहतील.

दि यशवंत को-ऑप बँक लि; फलटण

फलटण-कराड-सातारा

बँकेच्या नव्या सभासदांसाठी खास आरोग्यदायी ठेव योजना

* सभासद आरोग्यवर्धनी योजना *

सुरक्षितता... ठेवीबरोबर आरोग्याचीही...

सभासद आरोग्यवर्धनी - फेज १	दरमहा रु. १००/- शेअर्स किंवा एकरकमी दरवर्षी रु. १०००/- चे शेअर्स
लॅबोरेटरी चार्जस :-	
१) रक्त तपासणी (वर्षात क्मात वर्षात रु. २००/-)	रु. १००/-
२) लयवी तपासणी (वर्षात क्मात वर्षात रु. २००/-)	रु. १००/-
एक्स रे (वर्षातून एकदाच)	रु. १५०/-
कार्डीओग्राम (वर्षातून एकदाच)	रु. २००/-
डोळे तपासणी (वर्षातून एकदाच)	रु. १५०/-
डोळ्यांचे ऑपरेशन	रु. ५००/-
घप्पा खरेदी (एकदाच)	रु. २००/-
सोनोग्राफी (वर्षातून एकदाच)	रु. ३५०/-
सी.टी.स्कॅन (वर्षातून एकदाच)	रु. ५००/-
अंत्यविधी अनुदान	रु. १०००/-
सभासद आरोग्यवर्धनी - फेज २	वार्षिक एकरकमी किंवा ५ हप्त्यात रु. १००००/- चे शेअर्स
सभासद आरोग्यवर्धनी - फेज १ मधील मिळणाऱ्या सुविधांसह अतिरिक्त सुविधा:-	
* अपघातामुळे होणाऱ्या हॉस्पिटलमधील उपचारासाठी रु. २०,०००/-	
* अपघातामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाल्यास रु. ८०,०००/-	

दरमहा रु. १००/- किंवा वार्षिक एकरकमी रु. १०००/- देणाऱ्या सभासदांना आपल्या खात्यातून रक्कम वर्ग करता येईल किंवा बँक कर्मचारी आपल्या घरून रक्कम घेवून जातील. आपण मेडिकलमध्ये ह्या भरतो पण मेडिकलमध्येच उपयोग झाला नाही तर पैसे वाया जातात. या योजनेत नुकसान अजिबातच होत नाही. गरज पडली तर फायदा मात्र नक्की होतो.

सुरक्षितता... ठेवीबरोबर आरोग्याचीही...

कर्जावरील व्याज दर

अ. नं.	कर्ज प्रकार	दि. ०१/०१/२०१७ पासून बदलेले सुधारित व्याजदर
१	सामान्य कर्ज (जामीनकी तारण)	१६.००%
२	स्थावर तारण कर्ज	१६.००%
३	हायपोथिकेशन कर्ज (जुने वाहन/मशिनरी)	१६.००%
४	हायपो. कॅश क्रेडिट कर्ज	१६.००%
५	यशवंत महिला स्वयंरोजगार कर्ज	१५.५०%
६	सोनेतारण	मुल्यांकाच्या ५०% - १२% मुल्यांकाच्या ७५% - १४% मुल्यांकाच्या १००% - १६%
७	वाहनतारण कर्ज - मुदत ७ वर्षांपर्यंत वैयक्तिक वापराच्या वाहनाकरीता व्यावसायिक वाहनाकरीता	१२.००% १३.००%
८	गृहबांधणी कर्ज मुदत १५ वर्षांपर्यंत	१२.००%
९	लघुउद्योग(SME) कर्ज रु. १० लाखांपर्यंत कॅश क्रेडिट व टर्न लोन मुदत १ ते ७ वर्षांपर्यंत	१२.००%
१०	शैक्षणिक कर्ज	१२.००%
११	सी. आर. ई. कर्ज	१८.००%



घर तुमचं हक्काचं...
तुमचं स्वतःचं...



गृहप्रवेश

गृहबांधणी/खरेदी कर्ज योजना

प्रति लाखास

₹ १२००/-

पात्रता :

व्यावसायिक - वार्षिक उत्पन्नाच्या ४ पट
पगारदार - निव्वळ मासिक पगाराच्या ६० पट
शेती - वार्षिक उत्पन्नाच्या ४ पट

नवीन फ्लॉट खरेदीसाठी/घर बांधणीसाठी/जुना फ्लॉट/घर खरेदीसाठी
तुमच्या सध्याच्या घराच्या दुरुस्तीसाठी/विस्तारासाठी
एन. ए. फ्लॉट खरेदी व बांधकाम दोन्हीसाठी

उत्पन्न कागदपत्रे :

व्यावसायिक - गत ३ वर्षांची आयकर विवरण पत्रके
पगारदार - पगारपत्रक, हमीपत्र
शेती - शेती उत्पन्नाची कागदपत्रे, बँक स्टेटमेंट

आवश्यक कागदपत्रे :

मिळकतीशी संबंधित अद्ययावत कागदपत्रे,
७/१२ उतारा, सिटी सर्वे उतारा,
मूल्यांकन अहवाल

कायदेशी बाबी :

शोध अहवाल, कायदेशीर मत
आर्थिकदृष्ट्या सक्षम २ जामीनदार
आर्थिक कागदपत्रांसहीत.

मुदत

१५ वर्षे

कमाल मर्यादा

₹. ५० लाख



प्रति लाखास

₹ २२२५/-

गाडी कोणतीही घ्या...

अर्थसहाय्य आम्ही करू...!

दुचाकी / चारचाकी वाहन खरेदीसाठी

सुहाना सफर कर्ज योजना

२४ तासात कर्ज उपलब्ध

100 %

पर्यंत कर्ज उपलब्ध

आवश्यक कागदपत्रे :

गाडीचे कोटेशन, मूल्यांकन रिपोर्ट

आर्थिक कागदपत्रे :

व्यावसायिक - गत ३ वर्षांची आयकर पत्रके
पगारदार - पगारपत्रक हमीपत्र
शेती - शेती उत्पन्नाची कागदपत्रे
आर्थिकदृष्ट्या सक्षम २ जामीनदार.

